



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ५, अंक ५] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९ / माघ ११-१७, शके १९४० [पृष्ठे १०, किंमत : रुपये ८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

## भाग एक-अ-अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २०.

### संचालक, नगर रचना, यांजकडून आदेश

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

क्र. डि.टी.पी.-वि.यो.यवतमाळ(सु.)-कलम-१२७(२)-आदेश-टिपीव्ही-६-७१३४.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा ३७ वा) (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधिलेले आहे) चे कलम ३१(१) अन्वये यवतमाळ या ‘अ’ वर्ग नगर परिषदेची सुधारित विकास योजना (यापुढे “उक्त विकास योजना” म्हणून संबोधिलेली) शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टिपीएस-२७९५-१६००-प्र.क्र. २५२-९५-नवि-१३, दिनांक ०८-०७-१९९८ अन्वये भागशः मंजूर केली आहे व ती दिनांक ०४-०९-१९९८ पासून अंमलात आलेली आहे (यापुढे “उक्त विकास योजना” असे संबोधिलेले आहे.);

आणि, ज्याअर्थी, उक्त भागशः मंजूर विकास योजनेमध्ये, मौजा यवतमाळ येथील स. नं. १४ (भाग) व स. नं. १५ (भाग) या जमिनीमध्ये आ. क्र. ६३ “साईट फॉर म्हाडा हाऊसिंग स्कीम,” क्षेत्र ६.९२ हे. (यापुढे “उक्त आरक्षण” असे संबोधिलेले आहे.) यासाठी प्रस्तावित करण्यात आले असून, त्यासाठी समुचित प्राधिकरण म्हाडा आहे (यापुढे “उक्त समुचित प्राधिकरण” असे संबोधिलेले आहे);

आणि, ज्याअर्थी, उक्त समुचित प्राधिकरण यांनी विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून १० वर्षांच्या कालावधीत उक्त आरक्षणाखालील जागेचे संपादन केलेले नाही;

आणि, ज्याअर्थी, सर्व्हे नंबर १५/४अ मधील क्षेत्र १.२१ हे. व सर्व्हे नंबर १५/४ब मधील क्षेत्र १.२१ हे. जागेच्या मालकांनी दिनांक ०३-१०-२०१२ रोजीच्या अर्जांन्वये उक्त समुचित प्राधिकरणावर उक्त अधिनियमाचे कलम १२७(१) अन्वयेची सूचना बजावली होती;

आणि, ज्याअर्थी, स. नं. १५/४अ व १५/४ब मधील जमीन मालकांचे एकूण २.४२ हे. क्षेत्र आ. क्र. ६३ ने बाधित होते (यापुढे “उक्त जागा” असे संबोधिलेले आहे);

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७(१) अन्वयेची सूचना प्राप्त झाल्यापासून १२ महिन्यांच्या कालावधीत, उक्त समुचित प्राधिकरणाने उक्त जागा संपादन केलेली नाही किंवा ती संपादन करण्यासाठी कोणतीही कार्यवाही सुरू केलेली नाही;

आणि, ज्याअर्थी, मा. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने उक्त जमिनीच्या मालकांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्र. ५७५२/२०१३ मध्ये दिनांक ०५-०२-२०१५ रोजीच्या आदेशान्वये उक्त आरक्षण अर्जदाराचे जागेपुरते कलम १२७ मधील तरतुदीनुसार व्यपगत झाल्याचे आदेश पारित केले आहेत;

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७(१) नुसार उक्त आरक्षण भागशः व्यपगत झाले असून, उक्त अधिनियमाच्या कलम १२७(२) नुसार, उक्त जागेच्या क्षेत्रापुरते उक्त आरक्षण भागशः व्यपगत झाल्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.;

आणि, ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाचा निर्णय क्र. टिपीएस-१८१३-३२११-प्र.क्र. ५०८-नवि-१३, दिनांक ०१-१२-२०१६ अन्वये सर्व नगरपालिका/नगर पंचायती आणि जिल्हा परिषद नियोजन प्राधिकरण असलेल्या विकास योजना संबंधाने, उक्त अधिनियमाचे कलम १२७, पोट-कलम (२) अन्वये कार्यवाही करण्याचे शासनाचे अधिकार कलम १५१ अन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रदान केलेले आहेत;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (२) बाबत शासनाने प्रदान केलेल्या अधिकारात संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे या आदेशान्वये यवतमाळ शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आ. क्र. ६३, “साईट फॉर म्हाडा हाऊसिंग स्कीम” हे आरक्षण उक्त जागेपुरते (खालील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे) भागशः व्यपगत झाल्याबाबत अधिसूचित करीत असून, सदर मुक्त झालेली जागा, लगतच्या जमिनीवर उक्त विकास योजनेनुसार अन्यथा अनुज्ञेय होणा-या विकासाच्या प्रयोजनासाठी, जमीन मालकास विकासाकरिता उपलब्ध होईल.

### परिशिष्ट

| अ. क्र. | मौजे, तालुका व जिल्हा                | विकास योजनेतील आरक्षण व वि. यो. अहवालानुसार क्षेत्र   | खरेदी सूचनेखालील ग. नं./स. नं. | आरक्षणातून व्यपगत झालेल्या भागाचे क्षेत्र                                                 |
|---------|--------------------------------------|-------------------------------------------------------|--------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------|
| (१)     | (२)                                  | (३)                                                   | (४)                            | (५)                                                                                       |
| १       | मौजा यवतमाळ, ता. यवतमाळ, जि. यवतमाळ. | आ. क्र. ६३ “साईट फॉर म्हाडा हाऊसिंग स्कीम” (६.९२ हे.) | स. क्र. १५.४/अ व १५/४ब         | स. क्र. १५/४अ क्षेत्र १.२१ हे. व स. क्र. १५/४ब क्षेत्र १.२१ हे. असे एकूण क्षेत्र २.४२ हे. |

उक्त आरक्षणातून व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणा-या भाग नकाशाची प्रत मुख्याधिकारी, यवतमाळ, नगर परिषद यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवकालोनार्थ एक महिन्यापर्यंत ठेवण्यात येत आहे.

सदर आदेश संचालनालयाच्या संकेतस्थळावर [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in) देखील प्रसिध्द करण्यात येत आहेत.

पुणे :  
दिनांक ६ डिसेंबर, २०१८.

नो. र. शेन्डे,  
संचालक, नगर रचना,  
महाराष्ट्र राज्य, पुणे.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २१.

BY DIRECTOR OF TOWN PLANNING

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966

### ORDER

No. DTP-DP Yavatmal(R)-Sec.127(2)-Order-TPV-VI-7134

Whereas, the Government of Maharashtra, Urban Development Department *vide* its Notification No. TPS-2795-1600-CR-252-95UD-13, Dated 08-07-1998 has partly sanctioned the Revised Development Plan of Yavatmal (hereinafter referred to as “the said Development Plan”) under Section 31(I) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as “the said Act”) and the same has come into force with effect from 04-09-1998;

And, whereas, in the said partly sanctioned Development Plan, the land of S. No. 14 (Part) & 15 (Part) of Yavatmal is reserved for Site No. 63 “Site for MHADA Housing Scheme” admeasuring 6.92 hect. (hereinafter referred to as “the said Reservation”); for which Appropriate Authority is MHADA (hereinafter referred to as “the said Appropriate Authority”);

And, whereas, the land under said reservation have not been acquired by the said Appropriate Authority within ten years from the date on which the said Development Plan came into force;

And, whereas, the owners of land admeasuring 1.21 hect. from S. No. 15/4A & land admeasuring 1.21 hect. from S. No. 15/4B had served a Notice under Section 127(I) of the said Act, on the said Appropriate Authority *vide* their letter dated 03-10-2012;

And, whereas, land owner’s full land admeasuring 2.42 hect. from S. No. 15/4A and 15/4B is affected by Site No. 63 “ Site for MHADA Housing Scheme” (hereinafter referred to as “the said Land”);

And, whereas, the said Appropriate Authority, has not acquired or no steps as contemplated in the Section 127(1) of the said Act, has commenced for its acquisition within the period of twelve months from the receipt of the aforesaid notice;

And, whereas, the Hon'ble High Court, Mumbai of Judicature at Nagpur Bench in Writ Petition No. 5752 of 2013 filed by the owners of the said land has passed the order dated 05-02-2015, that the said reservation to the extent of the said land have been lapsed under section 127 of the Said Act;

And, whereas, in accordance with the provision of Section 127(1) of the said Act, the said Reservation, pertaining to the said land, has lapsed partly and it is accordingly expedient to notify such lapsing under Section 127(2) of the said Act;

And, whereas, the Government in Urban Development Department under Section 151 of the said Act, *vide* Resolution No. TPS-1813-3211-CR-508-UD-13, dated 01-12-2016, has delegated the powers exercisable by it under Section 127(2) of the said Act, in respect of Development Plans of all Municipal Councils/*Nagar Panchayat* and for the Development Plans undertaken by Zilla Parishad as a Planning Authority, to the Director of Town Planning Maharashtra State, Pune;

Now, therefore, in exercise of the powers delegated by the Government, in respect of sub-section (2) of Section 127 of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, hereby notifies that the said Reservation of Site No. 63 "Site for MHADA Housing Scheme" was lapsed partly only in respect of the said Land (as specified in "the Schedule" herein below) and the said land shall become available to the land owners for the purpose of Development as otherwise, permissible in the case of adjacent land, under the said Development Plan;

#### SCHEDULE

| Sr. No. | Mauja, Tal.,<br>Distt.                                 | Reservation of Develop-<br>ment Plan & its Area as<br>per D. P. Report | City Survey No./Survey<br>No./Gut No. | Area of the lapsed part of<br>the reservation                                                                 |
|---------|--------------------------------------------------------|------------------------------------------------------------------------|---------------------------------------|---------------------------------------------------------------------------------------------------------------|
| (1)     | (2)                                                    | (3)                                                                    | (4)                                   | (5)                                                                                                           |
| 1       | Mauja Yavatmal,<br>Taluka Yavatmal,<br>Distt. Yavatmal | Site No. 63 "Site for<br>MHADA Housing<br>Scheme" (6.92 hect.)         | S. No. 15/4A & 15/4B                  | S. No. 15/4A admeasuring<br>1.21 hect. & S. No. 15/4B<br>admeasuring 1.21 hect.<br>Thus total area 2.42 hect. |

A copy of the part plan showing the area which is lapsed from the said reservation, is available in the office of the Chief Officer, Municipal Council, Yavatmal during office hours on all working days for inspection to public upto one month.

This Order shall also be published on the Directorate website [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in).

Pune :  
Dated the 6<sup>th</sup> December 2018.

N. R. SHENDE,  
Director of Town Planning,  
Maharashtra State, Pune.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २२.

संचालक, नगर रचना, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

आदेश

क्र. डि.टी.पी.-वि.यो.अंजगाव सुर्जी (मू.ह.)(सु.)-आ.क्र. १८-कलम ५०-टिपीव्ही-६-७२०४.—

ज्याअर्थी, अंजनगाव सुर्जी या 'ब' वर्ग नगर परिषदेची मूळ हद्दीची सुधारित विकास योजना, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. वि. यो. अंजनगाव सुर्जी-टिपीव्ही-६-७४२७, दिनांक १८-१२-१९९२ अन्वये मंजूर केली आहे व ती दिनांक ०१-०३-१९९३ पासून अमलात आलेली आहे (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधिलेले आहे.);

आणि, ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये, आरक्षण क्र. १८ “पंचायत समिती विस्तार”, क्षेत्र १.७४ हे. (यापुढे “उक्त आरक्षण” असे उल्लेखिलेले आहे.) यासाठी प्रस्तावित करण्यात आले असून, सदर आरक्षणासाठी समुचित प्राधिकरण “पंचायत समिती अंजनगाव सुर्जी” (यापुढे “उक्त समुचित प्राधिकरण” असे उल्लेखिलेले आहे.) हे आहेत, मौ. ऐवजपूर येथील स. क्र. १२५ पैकी क्षेत्र ६५३३.५० चौ. मी. (यापुढे “उक्त जागा” असे उल्लेखिलेले आहे.) या जागेचा उक्त आरक्षणामध्ये समावेश आहे;

आणि, ज्याअर्थी, उक्त समुचित प्राधिकरणाने त्यांचेकडील दिनांक २९-०५-२०१८ चे पत्र क्र. २४४३अ अन्वये, मौ. ऐवजपूर येथील स. क्र. १२५ पैकी उक्त आरक्षणाने बाधित होणारी ०.८१ हे. जागा आरक्षणातून वगळण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे “उक्त अधिनियम” असे उल्लेखिलेले आहे.) चे कलम ५० अन्वये संचालनालयास सादर केले आहे;

आणि, ज्याअर्थी, अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेने त्यांचेकडील दिनांक १९-०४-२०१८ चे पत्र क्र. ११५३ अन्वये, उक्त अधिनियमाचे कलम ५० अन्वये पंचायत समितीचे नाहरकत असल्यामुळे उक्त आरक्षण वगळण्यास नगर परिषदेची काहीही हरकत नसल्याचे कळविले आहे;

आणि, ज्याअर्थी, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदर प्रस्तावामध्ये अधिक स्पष्टता होण्याच्या दृष्टिने मुख्याधिकारी, नगर परिषद, अंजनगाव सुर्जी, उक्त समुचित प्राधिकरण व जमीन मालक यांनी दिनांक ०५-०९-२०१८ रोजी बैठक आयोजित केली होती. गट विकास अधिकारी, पंचायत समिती, अंजनगाव सुर्जी हे अनुसूचित जाती कल्याण समितीचा दौरा असल्या कारणाने बैठकीस उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी पत्र क्र. ३९९६, दिनांक ०४-०९-२०१८ अन्वये कळविले आहे. विकास योजना अहवालानुसार उक्त आरक्षणाचे एकूण क्षेत्र १.७४ हे. आहे. पंचायत समितीने दिनांक १७-०८-२०१० च्या मासिक सभेमध्ये ठराव पारित करून १.७४ हे. पैकी ०.८१ हे. क्षेत्रावरील आरक्षण कलम ५० अन्वये वगळून उर्वरित जागेवरील आरक्षण कायम ठेवण्याची विनंती पंचायत समितीने पत्र क्र. २४४३अ-२०१८, दिनांक २९-०५-२०१८ अन्वये संचालनालयास केलेली आहे. तसेच, मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधींनी देखील उक्त आरक्षण पंचायत समितीच्या प्रस्तावानुसार वगळण्यास सहमती दर्शविलेली आहे. त्यानुसार उक्त आरक्षणापैकी ६५३३.५० चौ. मी. क्षेत्राची उक्त समुचित प्राधिकरणास आवश्यकता नसल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे सदर प्रस्ताव मान्य करण्यात यावा, असे संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मत झाले आहे;

आणि, ज्याअर्थी, दिनांक २०-०४-२०१६ रोजीच्या शासन निदेशानुसार उक्त जागेचे मालकातर्फे श्री. दिलीप महावीरप्रसाद अग्रवाल यांनी ६५३३.५० चौ. मी. क्षेत्रासाठी सन २०१८ या वर्षातील बाजारमूल्य दर तक्त्यानुसार येणा-या जमिन मूल्याच्या ५% दराने येणा-या अधिमूल्य रक्कमपैकी ५०% शासनास देय असलेली अधिमूल्याची रक्कम रुपये २,४५,००७ सहायक संचालक, नगर रचना, अमरावती शाखा, अमरावती यांचेकडील लेखाशिर्षकामध्ये दिनांक ०१-११-२०१८ रोजी आणि नियोजन प्राधिकरणास देय असलेली ५०% अधिमूल्याची रक्कम रुपये २,४५,००७ मुख्याधिकारी, नगर परिषद, अंजनगाव सुर्जी यांचेकडे दिनांक ३०-१०-२०१८ रोजी जमा केलेली आहे, असे त्यांनी अनुक्रमे त्यांचे दिनांक २८-११-२०१८ व दिनांक ०२-११-२०१८ रोजीचे पत्रांचे संचालनालयास कळविले आहे;

आणि, ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाचा निर्णय क्र. टिपीएस-१८१३-३२११-प्र.क्र. ५०८-नवि-१३, दिनांक ०१-१२-२०१६ अन्वये सर्व नगरपालिका/नगर पंचायती आणि जिल्हा परिषद नियोजन प्राधिकरण असलेल्या विकास योजना संबंधाने, उक्त अधिनियमाचे कलम ५०(२) खालील अधिकार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रदान केलेले आहेत;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम ५०(२) अन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे याद्वारे उक्त आरक्षणाखाली नमूद केलेल्या जमिनीपुरते भागशः वगळण्यास मंजूरी देत आहेत आणि त्यासाठी दिनांक १८-१२-१९९२ अन्वये विकास योजना मंजूर केलेल्या अधिसूचनेमध्ये पुढे दिल्याप्रमाणे सुधारणा करीत आहेत;

उक्त विकास योजना मंजूरीच्या अधिसूचनेच्या शेवटच्या नोंदी नंतर पुढील नवीन नोंदीचा समावेश करण्यात येत आहे :-

आरक्षण क्रमांक १८, “पंचायत समिती विस्तार” या आरक्षणातील स. क्र. १२५ मौ. ऐवजपूर मधील ६५३३.५० चौ. मी. जमीन सोबतच्या सुधारित मंजूर विकास योजनेच्या भाग नकाशावर दर्शविल्याप्रमाणे उक्त आरक्षणातून वगळण्यात येत आहे.

सदरचा बदल दर्शविणारा भाग नकाशा यासोबत जोडला आहे.

**टीप :-** (१) वरील बदल दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ खुला ठेवण्यात येत आहे.

(२) सदर आदेश संचालनालयाच्या संकेतस्थळावर [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in) देखील प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुणे :  
दिनांक ७ डिसेंबर २०१८.

नो. र. शेन्डे,  
संचालक, नगर रचना,  
महाराष्ट्र राज्य, पुणे.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३.

## BY DIRECTOR OF TOWN PLANNING

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966

### ORDER

No. DTP-DP Anjangaon Surji (OL)(R)-Site No. 18-Sec 50-TPV-6-7204.—

Whereas, the Revised Development Plan of original limit of Anjangaon Surji has been sanctioned by the Director of Town Planning, Maharashtra State, Pune *vide* its Notification No. D. P. Anjangaon Surji/TPV-6/7427, dated 18-12-1992 and came into force w. e. f. 01-03-1993 (hereinafter referred to as “the said Development Plan”);

And, whereas, the said Development Plan, Site No. 18 is reserved for “Extention to Panchayat Samiti” having area 1.74 Hect. (hereinafter referred to as “the said reservation”) and “Panchayat Samiti Anjangaon Surji” is the Appropriate Authority for the said reservation. (hereinafter referred to as “the said Appropriate Authority”). Out of the land bearing S. No. 125 of village Aivajpur, land admeasuring area 6533.50 Sq. mtr. (hereinafter referred to as “the said land”) falls under the said reservation;

And, whereas, the said Appropriate Authority *vide* its letter No. 2443A, dated 29-05-2018 has submitted the proposal of deletion of the land admeasuring 0.81 Hect. from S. No. 125 of village Aivajpur from the said reservation under Section 50 of Maharashtra Regional Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the said Act”) to the Directorate;

And, whereas, though the said Appropriate Authority has no objection for deletion of the said reservation under Section 50, the Anjangaon Surji Municipal Council *vide* its letter No. 1153 dated 19-04-2018 has communicated its no objection for the said deletion of the said reservation;

And, whereas, Director of Town Planning, Maharashtra State, Pune has called a meeting of Chief Officer, Anjangaon Surji, Municipal Council, the said Appropriate Authority and the land owner on 05-09-2018 to get more clarity regarding deletion of the said reservation Due to programme of Scheduled Caste Welfare Committee the Block Development Officer, Panchayat Samiti, Anjangaon Surji has communicated regarding his absence in this meeting *vide* letter 3996, date 04-09-2018. As per the report of Development Plan area of the said reservation is 1.74 Hect. The said Appropriate Authority has passed the resolution in the monthly meeting date 17-08-2010 and requested the Directorate for deletion of 0.81 Hect. out of 1.74 Hect. under Section 50 and also requested to keep the reservation as it is on the remaining land *vide* Letter No. 2443- A-2018, date 29-05-2018. The representative of the Chief Officer, Municipal Council has gave consent for the deletion as per the proposal of the said Appropriate Authority. Therefore, it is now clear that the land admeasuring 6533.50 Sq. mtr. under the said reservation is no longer required to the said Appropriate Authority and the Director of Town Planning, Maharashtra State, Pune is of the opinion that the said proposal should be sanctioned;

And, whereas, the Assistant Director of Town Planning, Amravati Branch, Amravati and the Chief Officer, Municipal Council, Anjangaon Surji *vide* their letter dated 28-11-2018 and 02-11-2018 respectively communicated that as per the Government directives dated 20-04-2016 out of the said reservation on behalf of the land owner Shri Dilip Mahavirprasad Agarwal have deposited Rs. 2,45,007 towards the 50% Government share of 5% premium amount of land value for an area 6533.50 sq. mtr., as per the rate prescribed in the Annual Statement of Rates (ASR) for the year 2018 in the Government Treasury on 01-11-2018 through the Assistant Director of Town Planning, Amravati Branch, Amravati and remaining 50% of the 5% premium amount Rs. 2,45,007 have deposited to the Planning Authority, on 30-10-2018;

And whereas, the Government in Urban Development Department, *vide* Resolution No. TPS-1813-3211-CR-508-UD-13, dated 01-12-2016 has delegated the powers exercisable by it under Section 50(2) of the said Act to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune in respect of Development Plans of all Municipal Councils/ Nagar Panchayat and for the Development Plans undertaken by Zilla Parishad as Planning Authority;

Now, therefore, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune hereby sanctions the part deletion the said reservation in respect of the said land under Section 50(2) of the said Act and for the purpose amends the notification of the said Development Plan, sanctioned dated 18-12-1992 as follows :—

After the last entry in the Schedule of Modifications accompanying the notification of the said sanctioned Development Plan, the following new entry shall be added :—



An area from S. No. 125, Mouje Aivajpur admeasuring 6533.50 sq. mtr. from the site No. 18 "Extension to Panchayat Samiti" is deleted from the reservation, as shown on the Part Plan attached herewith.

The Part Plan showing the modification is attached with this order.

*Note.*— (1) A copy of the Part Plan of the said Development Plan showing the aforesaid modification shall be made available for inspection in the office of Municipal Council, Anjangaon Surji during office hours on all working days.

(2) This Order shall also be published on the Directorate website [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in).

Pune :  
Dated the 7<sup>th</sup> December 2018.

N. R. SHENDE,  
Director of Town Planning,  
Maharashtra State, Pune.

भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २४.

### संचालक, नगर रचना, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

### आदेश

क्र. डि.टी.पी./वि.यो.दारव्हा(सु.)/कलम-१२७(२)-आदेश-टिपीव्ही-६-३६८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा ३७ वा) (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधिलेले आहे.) चे कलम ३१(१) अन्वये दारव्हा या 'क' वर्ग नगर परिषदेची सुधारित विकास योजना (यापुढे "उक्त विकास योजना" म्हणून संबोधिलेली) शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टिपीएस-२७०२-६०१-सीआर-१०६(बी)-२००२-युडी-३०, दिनांक १३-०७-२००५ अन्वये मंजूर केली आहे व ती दिनांक ०१-०९-२००५ पासून अंमलात आलेली आहे (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधिलेले आहे.);

आणि, ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये, मौजा दारव्हा येथील स. नं. ११४/१ या जमिनीमध्ये आ. क्र. ०८ "प्राथमिक शाळा" क्षेत्र १.२३ हे. व आ. क्र. ११ "दवाखाना व प्रसुतीगृह" क्षेत्र ०.९० हे. (यापुढे "उक्त आरक्षण" असे संबोधिलेले आहे.) यासाठी प्रस्तावित करण्यात आले असून, त्यासाठी समुचित प्राधिकरण नगर परिषद, दारव्हा आहे (यापुढे "उक्त समुचित प्राधिकरण" असे संबोधिलेले आहे);

आणि, ज्याअर्थी, उक्त समुचित प्राधिकरण यांनी विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून १० वर्षांच्या कालावधीत उक्त आरक्षणाखालील जागेचे संपादन केलेले नाही;

आणि, ज्याअर्थी, सर्व्हे नंबर ११४/१ मधील क्षेत्र २.०२ हे. जागेचे मालकांनी दिनांक १५-०९-२०१५ रोजीच्या अर्जान्वये उक्त समुचित प्राधिकरणावर उक्त अधिनियमाचे कलम १२७(१) अन्वयेची सूचना बजावली होती;

आणि, ज्याअर्थी, स. नं. ११४/१ मधील जमीन मालकांचे संपूर्ण २.०२ हे. क्षेत्र आ. क्र. ८ व आ. क्र. ११ ने बाधित होते (यापुढे "उक्त जागा" असे संबोधिलेले आहे);

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७(१) अन्वयेची सूचना प्राप्त झाल्यापासून २४ महिन्यांच्या कालावधीत, उक्त समुचित प्राधिकरणाने उक्त जागा संपादन केलेली नाही किंवा ती संपादन करण्यासाठी कोणतीही कार्यवाही सुरू केलेली नाही;

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७(१) नुसार उक्त आरक्षणाने पूर्णतः व्यपगत झाली असून, उक्त अधिनियमाच्या कलम १२७(२) नुसार, उक्त जागेच्या क्षेत्रापुरते उक्त आरक्षणे पूर्णतः व्यपगत झाल्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे;

आणि, ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाचा निर्णय क्र. टिपीएस-१८१३-३२११-प्र.क्र. ५०८-नवि-१३, दिनांक ०१-१२-२०१६ अन्वये सर्व नगरपालिका/नगर पंचायती आणि जिल्हा परिषद नियोजन प्राधिकरण असलेल्या विकास योजना संबंधाने, उक्त अधिनियमाचे कलम १२७ पोट-कलम (२) अन्वये कार्यवाही करण्याचे शासनाचे अधिकार कलम १५१ अन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रदान केलेले आहेत;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (२) बाबत शासनाने प्रदान केलेल्या अधिकारात संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे, या आदेशान्वये दारव्हा शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आ. क्र. ०८, “प्राथमिक शाळा” व आ. क्र. ११, “दवाखाना व प्रसुतीगृह” ही आरक्षणे उक्त जागेपुरती (खालील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे) पूर्णतः व्यपगत झाल्याबाबत अधिसूचित करित असून, सदर मुक्त झालेली जागा, लगतच्या जमिनीवर उक्त विकास योजनेनुसार अन्यथा अनुज्ञेय होणा-या विकासाच्या प्रयोजनासाठी, जमीन मालकास विकासाकरिता उपलब्ध होईल.

### परिशिष्ट

| अ. क्र. | मौजे तालुका व जिल्हा                   | विकास योजनेतील आरक्षण व वि. यो. अहवालानुसार क्षेत्र                                 | खरेदी सूचनेखालील ग. नं./स. नं. | आरक्षणातून व्यपगत झालेल्या भागाचे क्षेत्र |
|---------|----------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------|--------------------------------|-------------------------------------------|
| (१)     | (२)                                    | (३)                                                                                 | (४)                            | (५)                                       |
| १       | मौजा दारव्हा, ता. दारव्हा, जि. यवतमाळ. | आ. क्र. ०८ “प्राथमिक शाळा (१.२३ हे.) व आ. क्र. ११ “दवाखाना व प्रसुतीगृह” (०.९० हे.) | स. क्र. ११४/१                  | आरक्षण क्र. ८ व ११ चे संपूर्ण क्षेत्र     |

उक्त आरक्षणातून व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणा-या भाग नकाशाची प्रत मुख्याधिकारी, दारव्हा, नगर परिषद यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवकालेनार्थ एक महिन्यापर्यंत ठेवण्यात येत आहे.

सदर आदेश संचालनालयाच्या संकेतस्थळावर [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in) देखील प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुणे :

दिनांक १९ जानेवारी २०१९.

नो. र. शेन्डे,

संचालक, नगर रचना,  
महाराष्ट्र राज्य, पुणे.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५.

### BY DIRECTOR OF TOWN PLANNING

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

### ORDER

No. DTP-DPDarwha(R)-Sec-127(2)-Order-TPV-VI-368.—

Whereas, the Government of Maharashtra, Urban Development Department *vide* its Notification No. TPS-2702-601-CR-106(B)-UD-30, Dated 13-07-2005 has sanctioned the Revised Development Plan of Darwha (herein-after referred to as “said Development Plan”) under Section 31(I) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as “the said Act”) and the same has come into force with effect from 01-09-2005;

And, whereas, in the said Development Plan, the land of S. No. 114/1 of Darwha is reserved for Site No. 8 “Primary School” admeasuring 1.23 hect. & Site No. 11 “Dispensary & Maternity Home” admeasuring 0.90 hect. (hereinafter referred to as “the said Reservation”); for which Appropriate Authority is Municipal Council, Darwha (hereinafter referred to as “the said Appropriate Authority”);

And, whereas, the land under said reservations have not been acquired by the said Appropriate Authority within ten years from the date on which the said Development Plan came into force;

And, whereas, the owners of 2.02 hect. land from S. No. 114/1 had served a Notice under Section 127(I) of the said Act, on the said Appropriate Authority *vide* their letter dated 15-09-2015;

And, whereas, land owner’s full land admeasuring 2.02 hect. from S. No. 114/1 is affected by Site No. 8 “Primary School” & Site No. 11 “Dispensary & Maternity Home” (hereinafter referred to as “the said Land”);

And, whereas, the said Appropriate Authority, has not acquired or no steps as contemplated in the Section 127(I) of the said Act, has commenced for its acquisition within the period of twenty four months from the aforesaid notice;

And, whereas, in accordance with the provision of Section 127(1) of the said Act, the said Reservation, pertaining to the said land, has lapsed fully and it is accordingly expedient to notify such lapsing under Section 127(2) of the said Act;

And, whereas, the Government in Urban Development Department under Sections 151 of the said Act, *vide* Resolution No. TPS-1813-3211-CR-508-UD-13, dated 01-12-2016, has delegated the powers exercisable by it under Section 127(2) of the said Act, in respect of Development Plans of all Municipal Councils/Nagar Panchayat and for the Development Plans undertaken by Zilla Parishad as a Planning Authority, to the Director of Town Planning Maharashtra State, Pune;

Now, therefore, in exercise of the powers delegated by the Government, in respect of Sub-section (2) of Section 127 of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, hereby notifies that the said Reservation of Site No. 8 "Primary School" & Site No. 11 "Dispensary & Maternity Home" are lapsed fully only in respect of the said Land (as specified in the Schedule herein below) and the said land shall become available to the land owners for the purpose of Development as otherwise, permissible in the case of adjacent land, under the said Development Plan;

#### SCHEDULE

| Sr. No. | Mauja, Tal.,<br>Distt.                             | Reservation of Develop-<br>ment Plan & its Area as<br>per D. P. Report                                       | City Survey No./Survey<br>No./Gut No. | Area of the lapsed part of<br>the reservation |
|---------|----------------------------------------------------|--------------------------------------------------------------------------------------------------------------|---------------------------------------|-----------------------------------------------|
| (1)     | (2)                                                | (3)                                                                                                          | (4)                                   | (5)                                           |
| 1       | Mauja Darwha,<br>Taluka Darwha,<br>Distt. Yavatmal | Site No. 8 "Primary<br>School" (1.23 hect. &<br>Site No. 11 "Dispensary<br>& Maternity Home"<br>(0.90 hect.) | S. No. 114/1                          | Full land of site No. 8 & 11                  |

A copy of the part plan showing the area which is lapsed from the said reservation, is available in the office of the Chief Officer, Municipal Council, Darwha during office hours on all working days for inspection to public upto one month.

This Order shall also be published on the Directorate website [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in).

Pune :  
Dated the 19<sup>th</sup> January 2019.

N. R. SHENDE,  
Director of Town Planning,  
Maharashtra State, Pune.

भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २६.

**संचालक, नगर रचना, यांजकडून**

**महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.**

**आदेश**

क्र. डि.टी.पी./वि.यो.बुलडाणा(सु.)/कलम-१२७(२)-आदेश-टिपीव्ही-६-३७२.-

ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा ३७ वा) (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधिलेले आहे) चे कलम ३१(१) अन्वये बुलडाणा या 'ब' वर्ग नगर परिषदेची सुधारित विकास योजना (यापुढे "उक्त विकास योजना" म्हणून संबोधिलेली) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिसूचना क्र. टिपीव्ही-६-८४८६, दिनांक ०३-११-१९९० अन्वये मंजूर केली आहे व ती दिनांक १-१-१९९१ पासून अंमलात आलेली आहे (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधिलेले आहे.);

आणि, ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये, मौजा बुलडाणा येथील स. नं. २७ (भाग), २८ (भाग) व २९ (भाग) मध्ये ४.८१ हे. क्षेत्र आरक्षण क्रमांक ०४ "बगिचा" (यापुढे "उक्त आरक्षण" असे संबोधिलेले आहे.) यासाठी प्रस्तावित करण्यात आले असून, त्यासाठी समुचित प्राधिकरण नगर परिषद, बुलडाणा आहे (यापुढे "उक्त समुचित प्राधिकरण" असे संबोधिलेले आहे);

आणि, ज्याअर्थी, उक्त समुचित प्राधिकरण यांनी विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून १० वर्षांच्या कालावधीत उक्त आरक्षणाखालील जागेचे संपादन केलेले नाही;



आणि, ज्याअर्थी, सर्व्हे नंबर २८/६, ७ मधील १.६२ हे. क्षेत्रापैकी ०.४० हे. जागेचे मालकांनी दिनांक १२-०३-२०१४ रोजीच्या अर्जान्वये उक्त समुचित प्राधिकरणावर उक्त अधिनियमाचे कलम १२७(१) अन्वयेची सूचना बजावली होती;

आणि, ज्याअर्थी, स. नं. २८/६, ७ मधील ०.४० हे. जमीन आ. क्र. ०४ “बगिचा” ने बाधित होत आहे (यापुढे “उक्त जागा” असे संबोधिलेले आहे);

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७(१) अन्वयेची सूचना प्राप्त झाल्यापासून १२ महिन्यांच्या कालावधीत, उक्त समुचित प्राधिकरणाने उक्त जागा संपादन केलेली नाही किंवा ती संपादन करण्यासाठी कोणतीही कार्यवाही सुरू केलेली नाही;

आणि, ज्याअर्थी, उक्त आरक्षणाची जागा आरक्षण मुक्त झाली असल्याचे मुख्याधिकारी, नगर परिषद, बुलडाणा यांनी पत्र क्र. १६०२-२०१८-२०१९, दिनांक १७-०९-२०१८ अन्वये कळविले आहे;

आणि, ज्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम १२७(१) नुसार उक्त आरक्षण भागशः व्यपगत झाले असून, उक्त अधिनियमाच्या कलम १२७(२) नुसार उक्त जागेचे क्षेत्रापुरते उक्त आरक्षण भागशः व्यपगत झाल्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे;

आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाचा निर्णय क्र. टिपीएस-१८१३-३२११-प्र.क्र. ५०८-नवि-१३, दिनांक १-१२-२०१६ अन्वये सर्व नगरपालिका-नगर पंचायती आणि जिल्हा परिषद नियोजन प्राधिकरण असलेल्या विकास योजना संबंधाने, उक्त अधिनियमाचे कलम १२७ पोट-कलम (२) अन्वये कार्यवाही करण्याचे शासनाचे अधिकार कलम १५१ अन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रदान केलेले आहेत;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (२) बाबत शासनाने प्रदान केलेल्या अधिकारात संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे, या आदेशान्वये बुलडाणा शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आ. क्र. ०४ “बगिचा” हे आरक्षण उक्त जागेपुरते (खालील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे) भागशः व्यपगत झाल्याबाबत अधिसूचित करीत असून, सदर मुक्त झालेली जागा, लगतच्या जमिनीवर उक्त विकास योजनेनुसार अन्यथ अनुज्ञेय होणा-या विकासाच्या प्रयोजनासाठी, जमीन मालकास विकासाकरिता उपलब्ध होईल.

#### परिशिष्ट

| अ. क्र. | मौजे तालुका व जिल्हा                    | विकास योजनेतील आरक्षण व वि. यो. अहवालानुसार क्षेत्र | खरेदी सूचनेखालील ग. नं./स. नं.                   | आरक्षणातून व्यपगत झालेल्या भागाचे क्षेत्र |
|---------|-----------------------------------------|-----------------------------------------------------|--------------------------------------------------|-------------------------------------------|
| (१)     | (२)                                     | (३)                                                 | (४)                                              | (५)                                       |
| १       | मौजा बुलडाणा, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा. | आ. क्र. ०४ “बगिचा” (४.८१ हे.)                       | स. क्र. २८/६, ७ क्षेत्रफळ १.६२ हे. पैकी ०.४० हे. | ०.४० हे.                                  |

उक्त आरक्षणातून व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणा-या भाग नकाशाची प्रत मुख्याधिकारी, बुलडाणा, नगर परिषद यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवकालेनार्थ एक महिन्यापर्यंत ठेवण्यात येत आहे.

सदर आदेश संचालनालयाच्या संकेतस्थळावर [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in) वर देखील प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुणे :  
दिनांक १९ जानेवारी २०१९.

नो. र. शेन्डे,  
संचालक, नगर रचना,  
महाराष्ट्र राज्य, पुणे.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७.

#### BY DIRECTOR OF TOWN PLANNING

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

#### ORDER

No. DTP-DP Buldana (R)-Sec-127(2)-Order-TPV-VI 372.-

Whereas, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune vide its Notification No. DPTPV-6/8486, Dated 03-11-1990 has sanctioned the Revised Development Plan of Buldana (hereinafter referred to as “said Development Plan”) under Section 31(I) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as “the said Act”) and the same has come into force with effect from Date 01-01-1991;

And, whereas, in the said Development Plan, the land admeasuring 4.81 Hect., from S. No. 27 (Part), 28 (Part) & 29 (part) of Buldana is reserved for Site No. 04 “Garden” (hereinafter referred to as “the said Reservation”); for which Appropriate Authority is Municipal Council, Buldana (hereinafter referred to as “the said Appropriate Authority”);

अ.-एक-अ-३ (२९२९).

And, whereas, the land under said reservation has not been acquired by the said Appropriate Authority within ten years from the date on which the said Development Plan came into force;

And, whereas, out of land admeasuring 1.62 hect. from S. No. 28/6, 7 the owners of 0.40 hect. land had served a Notice under Section 127(1) of the said Act, on the said Appropriate Authority *vide* their letter dated 12-03-2014;

And, whereas, land from S. No. 28/6, 7 admeasuring 0.40 hect. is affected by Site No. 04, “Garden” (herein-after referred to as “the said Land”);

And, whereas, the said Appropriate Authority, has not acquired or no steps as contemplated in the Section 127(I) of the said Act, has commenced for its acquisition within the period of twelve months from receipt of the aforesaid notice;

And, whereas, Chief Officer, Municipal Council, Buldana has informed *vide* letter No. 1602/2018-2019, dated 17-09-2018 the the land under the said Reservation is lapsed from the reservation;

And, whereas, in accordance with the provision of Section 127(I) of the said Act, the part of the said Reservation, pertaining to the said land, has lapsed and it is accordingly expedient to notify such lapsing under Section 127(2) of the said Act;

And, whereas, the Government in Urban Development Department under Section 151 of the said Act, *vide* Resolution No. TPS-1813-3211-CR-508-UD-13, dated 01-12-2016, has delegated the powers exercisable by it under Section 127(2) of the said Act, in respect of Development Plans of all Municipal Councils/Nagar Panchayat and for the Development Plans undertaken by Zilla Parishad as a Planning Authority, to the Director of Town Planning Maharashtra State, Pune;

Now, therefore, in exercise of the powers delegated by the Government, in respect of Sub-section (2) of Section 127 of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, hereby notifies that the said Reservation of Site No. 04 “Garden” is lapsed partly only in respect of the said Land (as specified in the Schedule herein below) and the said land shall become available to the land owners for the purpose of Development as otherwise, permissible in the case of adjacent land, under the said Development Plan;

#### SCHEDULE

| Sr. No. | Mauja, Tal.,<br>Distt.                              | Reservation of Develop-<br>ment Plan & its Area as<br>per D. P. Report | City Survey No./Survey<br>No./Gut No.                         | Area of the lapsed part of<br>the reservation |
|---------|-----------------------------------------------------|------------------------------------------------------------------------|---------------------------------------------------------------|-----------------------------------------------|
| (1)     | (2)                                                 | (3)                                                                    | (4)                                                           | (5)                                           |
| 1       | Mauja Buldana,<br>Taluka Buldana,<br>Distt. Buldana | Site No. 04 “Garden”<br>(4.81 Hect.)                                   | S. No. 28/6, 7<br>admeasuring 0.40 hect.<br>out of 1.62 hect. | 0.40 hect.                                    |

A copy of the part plan showing the area which is lapsed from the said reservation, is available in the office of the Chief Officer, Municipal Council, Buldana during office hours on all working days for inspection to public upto one month.

This Order shall also be published on the Directorate website [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in).

Pune :  
Dated the 19<sup>th</sup> January 2019.

N. R. SHENDE,  
Director of Town Planning,  
Maharashtra State, Pune.